

महाराष्ट्र विकास सेवा, गट-अ साठी ७२
व महाराष्ट्र विकास सेवा, गट-ब साठी
१०० अशी एकूण १७२ अधिसंख्य पदे
निर्माण करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
ग्राम विकास विभाग
शासन निर्णय क्रमांक: मविसे १०/२०१४/प्र.क्र.५८/आस्था-३अ
बांधकाम भवन, २५, मझबान पथ, मुंबई ४००००१
तारीख: ३० एप्रिल, २०१४

संदर्भ:-

१) सामान्य प्रशासन विभागाचे पत्र क्रमांक: टिआरएन-२०१४/ ४२४/ प्र.क्र.५३/ १४/ १२-अ,
दि.११.४.२०१४

शासन निर्णय:-

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या नेमणूका करण्याकरीता महाराष्ट्र विकास सेवा, गट-अ या संवर्गाची ७२ आणि महाराष्ट्र विकास सेवा, गट-ब या संवर्गाची १०० अधिसंख्य पदे दिनांक १.५.२०१४ पासून दोन वर्षांच्या कालावधीकरीता निर्माण करण्याकरीता शासन मंजूरी देत आहे. संबंधित परिविक्षाधीन अधिका-यांच्या परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमाबाबतचे आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून स्वतंत्ररित्या काढण्यात येतील.

२. महाराष्ट्र विकास सेवा, गट-अ व गट-ब मध्ये निवड झालेल्या अनुक्रमे ७२ व १०० उमेदवारांना दोन वर्षांच्या कालावधीसाठी विविध स्तरावरील प्रशिक्षण देण्याकरीता प्रशिक्षणार्थी म्हणून दि.१ मे, २०१४ पासून सामान्य प्रशासन विभागाकडून नियुक्ती देण्याचे प्रस्तावित आहे. या अनुषंगाने दि.२.४.२०१४ रोजी मा.प्रधान सचिव (सेवा) यांच्याकडे झालेल्या बैठकीमध्ये गट-अ मधील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना दरमहा रु.३०,०००/- आणि गट-ब मधील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना दरमहा रु.२०,०००/- एवढी ठोक रक्कम वेतन म्हणून प्रदान देण्याचे संदर्भीय पत्रान्वये निर्देशित केले आहे. त्यानुसार गट-अ व गट-ब मध्ये नियुक्ती द्यावयाच्या अनुक्रमे ७२ व १०० उमेदवारांना दोन वर्षांच्या प्रशिक्षण कालावधीत ठोक रक्कम अदा करण्यासाठी एकूण खर्च अनुक्रमे रु.५,१८,४०,००० व रु.४,८०,००,००० एवढा येईल. याप्रमाणे ठोक वेतनाचा खर्च सन २०१४-१५ व सन २०१५-१६ मध्ये यशदा. पुणे व वनामती, नागपूर या संस्थांना विभागाकडून त्यांच्या संबंधित लेखाशीर्षावर उपलब्ध करून देण्यात येईल. महाराष्ट्र विकास सेवा, गट-अ आणि गट-ब च्या १७२ अधिसंख्य पदांच्या ठोक वेतनाचा सन २०१४-१५ व २०१५-१६ मध्ये एकूण खर्च रु.९९८.४० लक्ष एवढा असून सदर खर्च हा सन २०१४-१५ व सन २०१५-१६ या वर्षीच्या अतिरिक्त अनुदानातून मंजूर करण्याबाबत वित्त विभागास प्रस्ताव सादर करण्यात येत आहे.

३. महाराष्ट्र विकास सेवा, गट-अ व गट-ब च्या वरील १७२ परिविक्षाधीन पदांवरील दि.१.५.२०१४ ते ३०.४.२०१६ या कालावधीचा खर्च सन २०१४-२०१५ व सन २०१५-२०१६ या वर्षीच्या मंजूर

अनुदानामधून "२०५३- जिल्हा प्रशासन, ०९३- जिल्हा आस्थापना (३) प्रकल्प गट मुख्यालय, गट विकास अधिकारी (राज्यक्षेत्र) (२०५३०७०७)" या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यात येईल. तथापि, उपरोक्त संदर्भीय पत्रानुसार गट-अ आणि गट-ब च्या उमेदवारांसाठी परिविक्षाधीन प्रशिक्षण कालावधीत द्यावयाच्या मासिक ठोक रकमेसाठी अनुक्रमे यशदा, पुणे आणि वनामती, नागपूर या प्रशिक्षण संस्थांना उमेदवारांच्या संख्येनुसार त्रैमासिकरित्या अग्रिम निधी त्यांच्या लेखाशीर्षावर उपलब्ध करून देण्यात येईल.

४. हा शासन निर्णय, शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक:-पदनि २०१२/ प्र.क्र.६६/१२/वित्तिय सुधारणा, दि.११.७.२०१२ अन्वये प्रशासकीय विभागांना प्रदान केलेल्या प्राधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४०४३०१४१२२१३६२० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(रविंद्र पाटील)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. प्रधान सचिव (सेवा), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई
२. सर्व विभागीय आयुक्त
३. महासंचालक, यशदा, पुणे
४. महासंचालक, वनामती, नागपूर
५. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सर्व
६. मुख्य लेखा व वित्त अधिकारी जिल्हा परिषद सर्व
७. सर्व कोषागार अधिकारी
८. महालेखापाल, महाराष्ट्र-१, मुंबई
९. महालेखापाल, महाराष्ट्र-२, नागपूर
१०. मुख्य लेखा परिक्षक, स्थानिक निधी लेखा, नवी मुंबई

- ११.उपमुख्य लेखा परिक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकण/ नाशिक/ पुणे/ औरंगाबाद/
अमरावती व नागपूर
- १२.वित्त विभाग (अर्थसंकल्प ३, १६ व व्यय-१५),वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
- १३.कार्यासन क्र.वित्त-१, वित्त-९, ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई
- १४.निवड नस्ती.